

Date: June 11, 2024

To, BSE Limited ("BSE"), Corporate Relationship Department, 2 nd Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	To, National Stock Exchange of India Limited ("NSE"), "Exchange Plaza", 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
BSE Scrip Code: 539876	NSE Symbol: CROMPTON
ISIN: INE299U01018	ISIN: INE299U01018
Our Reference: 55/2024-25	Our Reference: 55/2024-25

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding the 10th Annual General Meeting ("the AGM") to be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM")

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), hereinafter collectively referred as "**Circulars**", and all other applicable laws, the Company has made a public notice informing about 10th Annual General Meeting of the Company through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") scheduled to be held on **Friday, July 26, 2024 at 11.00 a.m.**

We hereby submit the copies of the public notice published in English daily "Financial Express" and Marathi daily "Loksatta" - All Editions, on **Tuesday, June 11, 2024**, for your information and the same is also uploaded on the website of the Company at <https://www.crompton.co.in>

Information at a glance:

Particulars	Details
Mode	VC/ OAVM
Time and date of AGM	Friday, July 26, 2024, 11:00 a.m.
Dividend record date	Wednesday, July 10, 2024
Dividend payment date	On or after AGM date but within 30 days of AGM
Cut-off date for remote e-Voting	Friday, July 19, 2024
Remote e-Voting start time and date	Monday, July 22, 2024, from 9:00 a.m. (IST)
Remote e-Voting end time and date	Thursday, July 25, 2024, till 5:00 p.m. (IST)
Remote e-Voting website of NSDL	https://www.evoting.nsdl.com

You are requested to take the above on record.

For Crompton Greaves Consumer Electricals Limited

Rashmi Khandelwal
Company Secretary & Compliance Officer
ACS - 28839

Encl: A/a

Coforge looks to surpass IT peers in BFS vertical

PADMINI DHURVARAJ
Bengaluru, June 10

AT A TIME when the growth of banking and financial services (BFS) vertical of IT firms is stagnating due to a slowdown in discretionary spending, Coforge stands out with a bullish perspective and aims to grow ahead of its peers in FY25, Gautam Samanta, president and global head of BFS, Coforge, told FE.

"Post-pandemic, the industry has navigated through numerous challenges, from bank failures in the US to persistently high interest rates. Despite these hurdles, we've seen necessary transformational activities persisting, particularly in enhancing customer experience and ensuring robust regulatory compliance," he said. For FY25, growth from the BFS outlook remains positive for Coforge, though Samanta refrained from giving out specific figures. "Last year also we led the growth and I am quite bullish about the outlook and the way we are kind of having the interaction with the customers... I think we will continue to deliver definitely market leading (growth)," he said.

In FY24, Coforge's BFS sector contributed to 32.2% of the



GAUTAM SAMANTA, president and global head, banking & financial services, Coforge

...I AM QUITE BULLISH ABOUT THE OUTLOOK AND THE WAY WE ARE KIND OF HAVING THE INTERACTION WITH CUSTOMERS

company's revenue, marking a significant 17.1% year-over-year growth. Further, the firm signed a large deal in the quarter ended March with a \$400 million total contract value for a ten-year deal in the BFS vertical.

Looking ahead, Samanta predicted that tech spending will continue to increase irrespective of the macroeconomic situation. "The investment in tech is still going to increase this year. Even if the interest rates are not getting cut, as in some cases, there are non-discretionary things which they will continue to operate and work on. So, overall, I would say that I'm still cautiously optimistic."

Analysts are predicting that the overall tech investment will still go up, maybe by 2-3% and it

will not come down for the banking financial side, Samanta added.

GenAI in BFS

Despite some of the inherent risks, banks are becoming increasingly optimistic about embracing GenAI, Samanta said. He categorises the company's GenAI projects into three primary buckets: direct customer interfaces, internal operations enhancement, and intermediary customer service improvements.

"GenAI is enhancing developer productivity in tech shops through automated debugging and test case generation, which not only speeds up processes but also reduces errors," he said.

Additionally, GenAI's role in

customer engagement is profound, offering personalised experiences and supporting data-driven decision-making in customer interactions.

However, Samanta is candid about the financial aspects of GenAI. "While GenAI significantly enhances operational efficiencies and customer service, it is not yet a major revenue driver on its own."

He said that the value of GenAI lies in its ability to improve service delivery and customer satisfaction, which are critical in retaining competitiveness in the BFS sector.

Looking ahead, he is optimistic about the broader adoption and impact of GenAI. "The adoption is expected to cross the 50% threshold soon, making it a standard practice rather than a novelty."

In Europe, the adoption of open banking frameworks is synergistic with GenAI advancements, paving the way for a more interconnected and efficient banking environment. This trend is expected to continue, with significant investments directed towards modernising core banking systems and enhancing regulatory compliance through technological innovations.

JSW Energy enters battery storage space

RAGHAVENDRA KAMATH
Mumbai, June 10

JSW ENERGY ON Monday said it has started construction activities for its battery energy storage project (BESS) in Rajasthan, marking its foray into energy storage services.

The company has started construction of the 1.0 GWh BESS project awarded by Solar Energy Corporation of India (SECI), with commissioning expected by June 2025. The project consists of two installations, each with a 500 MWh storage capacity, designed for two hours of storage in one cycle. The project will be developed under a build-own-operate-transfer (BOOT) mechanism and will be transferred to the offtaker after 12 years.

The company said it has made significant milestones in the green hydrogen space. JSW Energy is undertaking the development of the largest commercial-scale green hydrogen project and the first in the country for making green steel.

It has signed a seven-year green hydrogen supply agree-

SHARAD MAHENDRA, Joint managing director & CEO, JSW Energy

OUR BATTERY ENERGY STORAGE PROJECT REPRESENTS A CRUCIAL ADVANCEMENT IN ENHANCING GRID STABILITY...



ment with JSW Steel for 3,800 tonne per annum, along with associated green oxygen. Additionally, it has been allotted a capacity of 6,800 TPA under the Strategic Interventions for Green Hydrogen Transition programme by SECI.

Sharad Mahendra, joint managing director and CEO of JSW Energy, said: "Our green hydrogen project not only underscores our commitment to reducing carbon emissions but also positions us at the forefront of industrial decarbonisation by leveraging sustainable energy solutions."

Realty ARCs to see higher recovery rate, says Crisil

FE BUREAU
Mumbai, June 10

ASSET RECONSTRUCTION COMPANIES (ARCs) are set to see an increase in the cumulative recovery rate for stressed residential real estate projects by 500-700 bps to 16-18% at the end of March 2025, from 11% as of March 31, 2024, according to rating firm Crisil.

This will be driven by improved viability of stressed projects due to healthy demand and price appreciation in residential real estate, alongside greater investor and promoter interest in reviving such projects, Crisil said.

Additionally, recent amendments to the Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI) regulations for real estate



projects should bolster the resolution of stressed real estate assets in the medium term.

An analysis of the Crisil Ratings security receipts (SRs) portfolio, which includes approximately 70 stressed real estate projects (covering a saleable area of about 66 million sq ft) with outstanding SRs of roughly ₹9,000 crore, it said.

Healthy economic growth

and strong residential demand across housing segments in the top six cities are projected to lead to 10-12% growth in residential realty demand this fiscal year. Low unsold inventories in major micro-markets will also assist ARCs in turning around stressed real estate projects more rapidly, with support from promoters or external investors.

About three-fourths of the projects analysed became non-performing assets (NPAs) between 2019 and 2022 and were impacted by declining sales and slower collections during the Covid-19 pandemic. The remaining projects are pre-2019 NPA projects that faced liquidity issues due to weak demand, the ratings firm said.

Adani wind project to offer lowest power tariff in Sri Lanka

RAJESH KURUP
Mumbai, June 10

ADANI GROUP, WHICH is setting up two wind power projects in Sri Lanka totalling 484 MW, has offered to provide renewable power at LKR 24.75 per unit (about 8.25 cents), much lower than existing tariffs in the country. This offer is significantly lower than the tariffs

from existing renewable and traditional energy sources in the country, which range

from 8.75 to 26.99 cents, according to a compilation of power tariffs. The Sri Lankan government has entered into a 20-year power purchase agreement (PPA) with Adani Green Energy (AGEL) for power from the wind farms in Mannar and Pooneryn. AGEL is the entity through which the Indian conglomerate is setting renewable power projects in Sri Lanka.

Proceeds from the sale of these projects were used to retire the debt.

Reliance Power becomes debt-free

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, June 10

RELANCE POWER HAS become a debt-free company on a standalone basis clearing all outstanding dues to lenders, sources said. The company had a debt of around ₹800 crore, which has been repaid to banks.

Between December 2023 and March 2024, Reliance

signed multiple debt settlement agreements with various banks, including IDBI Bank, ICICI Bank, Axis Bank and DBS. The company has now repaid the entire debt to these banks, the sources said.

As a result, Reliance Power, on a standalone basis, has become a debt free company. In December 2023, Reliance Power sold the development

rights of its proposed 1,200 megawatt hydro-electric project in Arunachal Pradesh to THDC for ₹128 crore.

In March, the company sold its 45 MW wind energy project in Vashpet, Maharashtra to JSW Renewable Energy for a consideration of ₹132 crore.

Proceeds from the sale of these projects were used to retire the debt.

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) **Grasim Industries Limited** having its Registered Office at - Birlagram, Nagda, Madhya Pradesh, 463331. Registered in the name of the - **Minaxi Pankaj Jtly with Pankaj Gordhandas** Following Shareholder's have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive Number	No. of Shares	Total Number of Shares & Face Value
1.	Minaxi Pankaj Gordhandas	GRA0308068	3308068	654967227 to 654967959	733	733 Equity Shares in 2/- Paid Up

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents **KFin Technologies Ltd, Address-Kary Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032** within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai
Date: 10.06.2024

Minaxi Pankaj Gordhandas
Name of Shareholder.

BSE Limited

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001
Tel. No. 22721233 / 34 Fax No. 22721003 • www.bseindia.com
CIN No.: L67120MH2005PLC155188

NOTICE

Notice is hereby given that the following Trading Members of BSE Limited have requested for the surrender of its trading membership of the Exchange:

Sr.No.	Name of the Trading Member	SEBI Reg. No.	Closure of business w.e.f.
1	Avis Tie-Up Pvt. Ltd.	INZ000183437	26/04/2024
2	Bay Securities Pvt. Ltd.	INZ000286339	28/03/2024

The constituents of the abovementioned Trading Members are hereby advised to lodge complaints, if any, within one month of the date of this notification for the purpose of processing the surrender application submitted to BSE. However, constituents are requested to note that complaints, if any, which are not filed within the aforesaid timeframe, may be filed against the abovementioned Trading Members within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The complaints filed against the abovementioned Trading Members will be dealt in accordance with the Rules, Bye-laws, Regulations and notices of the Exchange and circulars issued by SEBI from time to time.

The constituents can file complaints against the abovementioned Trading Members at the nearest Regional Investor Service Centre of BSE in the prescribed complaint form or submit their complaints along with necessary documents on email id - dis@bseindia.com

For further details relating to the complaint form, filing of eComplaint, etc. please visit https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

For BSE Limited
Sd/-
General Manager
Membership Operations & Membership Compliance

Place: Mumbai
Date: June 11, 2024

Crompton
Crompton Greaves Consumer Electricals Limited
CIN : L31900MH2015PLC262254
Registered & Corporate Office: Tower 3, 1st Floor, East Wing, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070, India
Tel.: +91-22-6167 8499 Fax: +91-22-6167 8383
E-mail: crompton.investorrelations@crompton.co.in Website: www.crompton.co.in

NOTICE OF THE 10th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING ("VC")/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on **Friday, July 26, 2024 at 11:00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder, read with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), hereinafter collectively referred to as "Circulars", and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent to all the Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s) ("DPS"). In case any Member is desirous of obtaining physical copy of the Integrated Annual Report of the Financial Year 2023-24, he / she may send a request to the Company by writing at crompton.investorrelations@crompton.co.in mentioning their Folio No./ DP ID and Client ID. The Integrated Annual Report of the Company along with Notice of AGM will also be made available on the website of the Company at <https://www.crompton.co.in/pages/financial-reports#AnnualReports> the website of BSE Limited www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL") (agency for providing the remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com

Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-Voting system during the AGM are provided in the Notice of AGM. Members participating through VC/ OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members holding shares in dematerialized mode, whose e-mail addresses are not registered with their DPS, are requested to register the same for receipt of Notice of the AGM, Integrated Annual Report and login details for joining the AGM through VC/ OAVM and e-Voting facility. The registered e-mail address will also be used for sending future communications. Further, the Members are requested to notify any change in their address, e-mail address, signature or bank account details to their respective DPS.

Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company can obtain Notice of the AGM, Integrated Annual Report and/ or login details for joining the AGM through VC/ OAVM facility including e-Voting, by providing a duly signed request letter with Folio No., name of the Member, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN and Aadhar by e-mail to einward.ris@kfintech.com Further, Members are requested to intimate any change in their postal address, e-mail address, signature or bank account details to the Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited ("KFin/RTA") of the Company by furnishing Form No. ISR-1 and other forms pursuant to SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/SEC/FATF/P/CIR/2023/169 dated October 12, 2023. The same are available on the website of the Company at <https://www.crompton.co.in/pages/investors-relations#InvestorService>

Members whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System ("ECS") mode to receive dividend on time in line with the Circulars. We urge Members to utilize the ECS for receiving dividends.

Members may note that the Board of Directors at their meeting held on **Thursday, May 16, 2024**, has recommended a final dividend of ₹ 3 (Rupees Three Only) per share for the Financial Year ended March 31, 2024, subject to the approval of the Members at this ensuing AGM. The final dividend, if approved, by the Members will be paid, subject to deduction of tax at source ("TDS") within 30 days from the date of declaration to the Members whose names appears in the Register of Members or Register of Beneficial Owners, as the case may be, as on the Record Date, i.e., **Wednesday, July 10, 2024**.

The final dividend will be paid electronically through various online transfer modes only to all the Members, whether holding shares in physical form or in dematerialized form. In order to receive dividend without any delay, the Members are requested to update their KYC with their DPS (where shares are held in dematerialized mode) and with the RTA (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout date. Further, relevant FAQs published by SEBI on its website can be viewed at the following link https://www.sebi.gov.in/sebi_data/faqfiles/jan-2024/1704433843359.pdf.

In terms of Section 108 of the Act and the Rules with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company through e-Voting services of NSDL. The Members will have an opportunity to cast their vote through remote e-Voting facility and also during the AGM on the businesses as set out in the Notice of AGM.

The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic voting is **Friday, July 19, 2024**. The remote e-Voting period commences on **Monday July 22, 2024, at 9:00 a.m. IST** and will end on **Thursday, July 25, 2024, at 5:00 p.m. IST** for all the Members. The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The Members who will be present in the AGM through VC/ OAVM facility and have not casted their vote on the resolutions through remote e-Voting can exercise their voting rights during the AGM. A Member may participate in the meeting even after exercising his right to vote through remote e-Voting but shall not be allowed to vote again during the Meeting.

A person who has become a Member of the Company after the Notice is being sent but on or before the cut-off date for e-Voting, i.e., **Friday, July 19, 2024**, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the AGM or sending a request at evoting@nsdl.co.in. In case of any query regarding voting, Members may contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at 1800 22 55 33 or send request at evoting@nsdl.co.in/ sanjeev@nsdl.com

The Board of Directors have appointed Ms. Ashwini Inamdar, or failing her, Ms. Alifya Sapatwala of M/s. Mehta & Mehta, Practising Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the e-Voting process including remote e-Voting during the AGM in a fair and transparent manner.

Members will be able to attend the AGM through VC/ OAVM using their e-Voting login credentials, on the website of the NSDL at <https://www.evoting.nsdl.com>.

In case of any queries relating to e-Voting, you may refer to the FAQs and e-Voting user manual for Members available at <https://www.evoting.nsdl.com> or call on toll free no.: 1800 22 55 33 or send request at evoting@nsdl.co.in

The Integrated Annual Report, Notice including the e-Voting procedure and the other relevant documents, will be available on the Company's website at www.crompton.co.in for inspection.

By order of the Board of Directors
For Crompton Greaves Consumer Electricals Limited Sd/-
Rashmi Khandelwal
Company Secretary & Compliance Officer
ACS - 28839

Place: Mumbai
Date: June 10, 2024

Wheels India Limited
CIN: L38101TN1902PC004719
Registered Office: No. 21, Pillars Road, Chennai - 600 002, Tel: (044) 28227246
Email: investorrelations@wheelsindia.com Website: www.wheelsindia.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Mandatory Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is published pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with relevant circulars and amendments thereto ("IEPF Rules"). The Company is mandated to transfer all shares in respect of which dividend(s) have not been paid or claimed for seven consecutive years to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

The Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority in case those who have not e-cashed any of their dividend(s), remaining unpaid / unclaimed for last seven (7) consecutive years, by the next due date of transfer i.e. **September 15, 2024**. The details of such shareholders including their folio number or DP and Client ID and number of shares due for transfer are also available on the Investors section of the Company's website at www.wheelsindia.com.

The concerned shareholders have been advised to make their claim latest by **September 15, 2024** for the unclaimed dividends in respect of shares held by them in writing to the Company or to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Cameo Corporate Services Limited, "Subramanian Building", No.1, Club House Road, Chennai - 600002; Telephone: 044-28460390 / 91 / 92 / 93 / 94; e-mail ID: investor@cameoindia.com. If the Company does not receive any communication from the concerned shareholders, the Company, shall with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialize and transfer the shares to the IEPF Authority by way of corporate action by the due date as per the procedure stipulated in the said Rules.

In case shareholders wish to claim the shares / dividend after its transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority using the web-based form IEPF-5, as prescribed under IEPF Rules and the same is available along with all details at the IEPF website at www.iepf.gov.in

For Wheels India Limited Sd/-
K V Lakshmi
Company Secretary

Place: Chennai
Date: 10.06.2024

EXPRESS explained.Live

India is growing 8%-plus, but unemployment is also at a 40-year high, is the country witnessing a jobless growth?

Is India's consumption-led growth story fizzling out? Is there a policy prescription to boost demand?

Government-led capital spending has been the mainstay of investment over the last three years. What is holding back private investment?

Has the government been too ambitious on manufacturing? Or is that the only way to create large scale jobs?

How are states faring? How divergent is the north-south growth story? Is there a positive outlook for the Hindi heartland?

AGENDA ECONOMY
for the new Government?

Sajjid Z. Chinoy
Managing Director & Chief India Economist
J.P. Morgan

P Vaidyanathan Iyer
Executive Editor
The Indian Express

Associate Partner **PLUTUS IAS** UPSC / PCS

13 June 2024 | 06:30 PM | Join us on ZOOM

To register, SMS - IEEXP <space> "IE" <space> "Your name and email ID" to 56161
Confirmation SMS will be your registration

To Register Scan

